

APPENDIX "B"

List of Student

1	Kumbhar Dipika	2	Patil Pratibha B
3	Dhas Ujawala	4	Patil Sampat
5	Dhongale Jyoti	6	Patil Ujawala
7	Gajare Sunilkumar	8	Pawar Suvarna
9	Kadam Ganesh	10	Salunkhe Priyanka
11	Karande Rupali	12	Shirake Urmila
13	Khabale Vidya	14	Yadav Sujay
15	Kulape Vaibhav	16	Patil Dipak
17	Koparde Ashwini	18	Patil Prashant
19	Mali AnilKumar	20	Patil Prashant
21	Nalawade Asmita	22	Patil Pratibha
23	Kamate Prajka	24	Kale Angad
25	Chougule Snehlata	26	Bhosale Hemant
27	Chavan Poornima	28	Patil Suvidha
29	Thorat Megharani	30	Patil Vandana
31	Sarakwas Amar	32	Chavan Sanjay
33	Alawakar Tejaswini	34	Sardesai Aparna
35	Shinde Roopali	36	Naik Shilpa
37	Langade Kalyani	38	Patil Swati
39	Potdar Prakash	40	Jadhav Murme
41	Akal Smita	42	Bandagar Vijay
43	Renge Sachin	44	Mohite Jaymala
45	Bhakare Prashant	46	Lad Swati

47	Barsing Dipali	48	Mote Savita
49	Bhosale Manish	50	Nimbalkar Minakshi
51	Bhosale Swati	52	Patil Indrayani
53	Jadhav Rajashri	54	Sadamate Archana
55	Jadhav Savita	56	Saamile Vishal
57	Khandare Vidya	58	Unune Dipak
59	Khot Sagar	60	Vatharkar Dipali
61	Kird Sindhutai	62	Yadav Sudhakar
63	Altekar Shubada	64	Mahamuni Sanjivini
65	Buse Usha	66	Nadaf Shabana
67	Chugale Mahadev	68	Nagargoje Tejswini
69	Dhrekar Bhagyashri	70	Patil Deepali
71	Desai Dhanashri	72	Patil Madhuri
73	Deshmukh Nita	74	Patil Pallavi
75	Dhavale Seema	76	Patil Smita
77	Enamdar Kalyani	78	Rote Manisha
79	Jawale Manasi	80	Salunke Archana
81	Kamble Deepali	82	Sankpal Tejswini
83	Kamble Vaneeta	84	Sutar Swati
85	Kariyamal Bhagyashri	86	Tapase Vaneeta
87	Kolage Rekha	88	Vitekar Smita
89	Kadam Anjana	90	More Jayesh
91	Desai Nanda	92	Kuste Reshma
93	Gadkari Sunita	94	Pawar Nutan
95	Gijare Rohit Baburao	96	Shinde Rekha
97	Jadhav Shridevi	98	Thorat vidya

99	Pawar Rupali	100	Desai Rupali
101	Dhekane Anjana	102	Udgude Sarika
103	Chalwade Asmita	104	Mujawar Yusuf
105	Dalavi Amruta	106	Mulla Jakiya
107	Dasharath Vaishali	108	Patil Suvarna
109	Ghodake Dhondiba	110	Patil Nandkumar
111	Jadhav Megha	112	Potabhare rahul
113	Kate Sujata	114	Potadar poonam
115	Khade Vinodkumar	116	Pawar Nilam
117	Khudse Piyush	118	Pawar Swati
119	Kondekar Bhagyashri	120	Sabakhan Nasrin
121	Kumbhar Shital	122	Shinde Tayadabai
123	Lohar Dipali	124	Vardan Rajendra
125	Mane aruna	126	Mujawar Nilofer
127	Jamale Pravin	128	Mane Namdeo
129	Birambole Yuvraj	130	Mapari Sharad
131	Devang Vishal	132	Patil Jayashri
133	Desai Shivaji	134	Pawar Saniya
135	Jadhav Yogita	136	Repe Archana
137	Jamanik Shahaji	138	Sarnaik Saarika
139	Jangam Sangita	140	Sankapal poonam
141	Kumbhar Yuvraj	142	Shandage Sanjay
143	Mandar Minakshi	144	Madake Arjun
145	Chougule Anita	146	Patil Bajirao
147	Indalkar Megha	148	Pawar Ajeeta
149	Jadhav Vishal	150	Bhoye prakash
151	Kalyankar savita	152	Hodage kanchan

153 Katarak Mahananda
 155 Kumbhar Ravindra
 157 Kumbhar Roopali
 159 Nalawade Manisha
 161 Patil Ajay
 163 Patil Yuvaraj
 165 Aher Vivek
 167 Ghoge Kalpana
 169 Handal Viashvas
 171 Jamdade Rahul
 173 Kshirsagar Atul
 175 Kumbhar Nita
 177 Bhandigare Sujata
 179 Gavadekar Tatyā
 181 Kambale Dattatraya
 183 Latif Mohasin
 185 Magdum Anita
 187 Palkar Shailaja
 189 Nawale Ganesh
 191 Rakshe Shivraj

154 Sankapal Madhavi
 156 Shedage Appasaheb
 158 Shetake Sandip
 160 Thumake Dagadu
 162 Varkat Ashatai
 164 Yamgar Satish
 166 Magdum Sukhatai
 168 Ranmale Asha
 170 Sarnobat Savita
 172 Tembugade Avinash
 174 Thanke Sambhaji
 176 Thokal usha
 178 Patil Prabhakar
 180 Kambale Prakash
 182 Mali Seematai
 184 Rathod Dilip
 186 Shinde Shital
 188 Sanade Shubhangi
 190 Sangale Ramakant
 192 Shengale Sampoorna

SELF-CONCEPT CHECK LIST CUM RATING SCALE
Dr. R. K. Saraswat, NCERT, New Delhi.

Name : _____
 Annual Income : _____

Age : _____
 Experience : _____

Sex : _____

Sr. No.	Traits	Your own perception			You want to be			How other perceive you			For use of Scores			Remarks
		A - High (3)	Average (2)	Low (1)	B - High (3)	Average (2)	Low (1)	C - High (3)	Average (2)	Low (1)	Ideal (A)	A - B	A - C	
1.	Active													
2.	Alert													
3.	Attractive													
4.	Balanced													
5.	Broad Minded													
6.	Calm													
7.	Cheerful													
8.	Clever													
9.	Cooperative													
10.	Courageous													
11.	Creative													
12.	Cultured													
13.	Disciplined													
14.	Dynamic													
15.	Emotionally Balanced													
16.	Enterprising													
17.	Far-sighted													
18.	Firm													
19.	Fortunate													
20.	Friendly													
21.	Gentle													
22.	Genius													
23.	Handsome													
24.	Happy													
25.	Helpful													
26.	Honest													

(15) 9/10/2019

समायोजन प्रश्नावली

म. न. पलसाने
पुणे विद्यापीठ, पुणे-७.

सूचना :-

तुम्ही स्वतःच्या व्यक्तित्वाविषयी माहिती मिळविण्यास कदाचित्त उत्सुक असालच. जर या प्रश्नावलीतील विधानांचा खरी उत्तरे या सूचना वाचून योग्य प्रकारे दिलीत, तर तुम्हाला स्वतःविषयी वरेच कळण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनातील निरनिराळ्या प्रसंगावर आधारित पुष्कळशी विधाने पुढे दिली आहेत. यांचा संबंध नैतिक मूल्यांशी अथवा बुद्धीशी नसून व्यक्तित्वाशी आहे व विद्यार्थी-जीवनाचा अभ्यास करण्याचा यामागील हेतू आहे. तुमची उत्तरे गुप्त ठेवण्यात येतील व त्याचा कोणत्याही प्रकारे दुरुपयोग होणार नाही.

तुम्हाला एक प्रश्नावली व त्याबरोबर एक उत्तरपत्रिका दिली जाईल, प्रत्येक विधान काळजीपूर्वक वाचून त्याचे उत्तर "खरे", "खोटे" किंवा "अनिश्चित" असे वेगळ्या उत्तरपत्रिकेत त्या विधानाच्या क्रमांकासमोर द्यावयाचे आहे. विधान तुमच्याविषयी खरे असेल तर "खरे" या स्तंभाखाली "T" (True) अक्षरावर विधानाचा क्रमांक पाहून, फुली मारा. विधान खोटे असेल तर "खोटे" या स्तंभाखालील "F" (False) अक्षरावर फुली मारा. विधान तुम्हाला लागू होते अथवा नाही याबद्दल अनिश्चितता असेल तर अनिश्चित या स्तंभाखालील प्रश्नचिन्हावर फुली मारा. अनिश्चित या स्तंभाचा उपयोग शक्यतोवर टाळा. (ही सूचना परत वाचा.)

उत्तरपत्रिकेत तुमचे नाव व इतर माहिती अगोदर लिहा. उत्तराच्या खुणा करण्याबाबत मार्गदर्शन हवे असल्यास परीक्षकास विचारा. उत्तर उत्तरपत्रिकेतच लिहा. या पुस्तिकेत कोणत्याही प्रकारच्या खुणा करू नका.

कृपया खरी उत्तरे द्या.

वेळेचे बंधन नाही; तरी शक्य तितक्या लवकर उत्तरे द्या.

खालील विधानांची उत्तरे उत्तरपत्रिकेत प्रत्येक विधानाच्या योग्य क्रमांकासमोर सूचनेप्रमाणे द्या.

१. मला शाळेत / महाविद्यालयात मित्रांकडून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळते.
२. आम्ही मित्रमंडळी एकत्र जमून अभ्यास करतो.
३. एका व्यक्तीपेक्षा जास्त लोकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
४. मी घरातील सर्वांत लहान भावंड असलो तरीही मला योग्य ते स्वातंत्र्य मिळते.
५. माझा स्वभाव तसा थोडा भित्राच आहे.
६. वर्गात शिक्षकांची टिंगल करणे मला पसंत नाही.
७. सभासमारंभात प्रमुख व्यक्तीची भेट घेण्याचा मी प्रयत्न करतो.
८. माझी शाळा / महाविद्यालय बदलण्याची मुळीच इच्छा नाही.
९. मी माझ्या आईवडिलांचा अपेक्षाभंग केला आहे असे मला वाटत नाही.
१०. माझे मित्रमंडळ खूप मोठे आहे.
११. मला मित्र मिळवायचे आहेत.
१२. न समजलेले भाग शिक्षकांकडून अथवा इतरांकडून मी समजावून घेतो.
१३. अनेक ओळखी असण्यापेक्षा थोडे निवडक घनिष्ट मित्र असावेत असे मला वाटते.
१४. माझे आईवडील माझ्या व्यक्तिमत्त्वाला कधी नावे ठेवत नाहीत.
१५. मी फारसा संवेदनाक्षम नाही.
१६. मला पोटदुखीचा विकार आहे.
१७. आई नसल्याचे मला दुःख होते.
१८. आमचे बहुतेक सर्वच शिक्षक चांगले आहेत.
१९. मला जे काही बोलायचे असेल ते चार चौघांसमोर मी न अडखळता बोलू शकतो.
२०. मी आईवडिलांना माझ्या अडचणी मोकळेपणाने सांगू शकतो.
२१. अभ्यास करताना मी लगेच अस्वस्थ होतो.
२२. त्रिचारांची डोक्यात गर्दी झाल्यामुळे कधी कधी मला झोप लागत नाही.
२३. मला अतिशय प्रामाणिक मित्र लाभले आहेत.
२४. एखाद्याशी संभाषण चालू ठेवणे मला फारसे कठीण जात नाही.
२५. पार्टटाईम नोकरी मिळण्यासाठी मला विशेष मदत हवी आहे.
२६. मी लोकांशी मिसळू शकत नाही.
२७. मला नेहमीच कशाची ना कशाची काळजी लागून राहिलेली असते.
२८. माझे शिक्षक माझा द्वेष करतात.
२९. हॉलमध्ये सभा अथवा समारंभ सुरू असताना मध्येच उशिरा जाऊन बसणे अवघड वाटते.
३०. काही विचार न करतामुद्धा कधी कधी एखाद्या चळवळीत अथवा कार्यक्रमात भाग घेतो.
३१. अभ्यासेतर उपक्रमांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी आमच्या शाळेत / महाविद्यालयात आहेत.
३२. पुढाऱ्यांची मदत मागण्यात मला संकोच वाटतो.
३३. मला अतिशय घाम येतो.

३४. शाळेंतील/महाविद्यालयातील एकंदर वातावरणाची मला मुळीच भीती वाटत नाही.
३५. वाईट संगतीमुळे मी विघडत चाललो आहे असे सर्व म्हणतात.
३६. माझ्या स्वतःच्या अडचणी सोडवण्यास मी समर्थ आहे.
३७. पदवीनंतरच्या वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती मला हवी आहे.
३८. मला असे वाटते की मला शिष्टाचाराची फारशी माहिती नाही.
३९. माझ्या कुटुंबाच्या भविष्यकालीन चरितार्थाची मला काळजी वाटत नाही.
४०. सभेपुढे अहवाल सादर करणे मला थोडे कठीण वाटते.
४१. मी पुष्कळ वेळा निष्कारण घाबरतो.
४२. कॉलेजमध्ये शिकण्यासाठी मला योग्य ते वातावरण मिळत नाही.
४३. स्वार्थासाठी मी कधीही लोकांशी खोटे बोलत नाही.
४४. स्वतःचे विचार योग्य तऱ्हेने मांडणे मला कठीण जाते.
४५. कुठल्या विषयात मला रस आहे ते मला माहीत नाही.
४६. माझ्या घरात नवीन तऱ्हेच्या वस्तू नाहीत.
४७. काही वेळा मला हसण्याच्या वा रडण्याच्या अनावर ऊर्मी येतात.
४८. मला असे वाटते की माझी महाविद्यालयाची निवड बरोबर झाली नाही.
४९. एकदम अनोळखी माणसाशी बोलणे सुरु करणे मला जमत नाही.
५०. माझे जिच्यावर प्रेम आहे तिला दुरावण्याची मला भीती वाटते.
५१. माझा वेळ वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये कसा जातो ते मला कळत नाही.
५२. मला क्वचितच औषधोपचाराची आवश्यकता पडते.
५३. एखादी वाईट गोष्ट केल्यानंतर मला अपराधी वाटू लागते.
५४. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येत असूनसुद्धा परिक्षेत आठवत नाही.
५५. भिन्नलिंगी मित्रांबरोबर सामाजिक समारंभात भाग घेणे मला अवघड वाटते.
५६. माझ्याकडे आवश्यक ती बुद्धिमत्ता आहे असे मला वाटते.
५७. आमच्या संस्थेचे नियम अनावश्यक व अवास्तव आहेत असे मला वाटत नाही.
५८. सहलीला गेलो असताना स्वतःजवळ साधे खाण्याचे पदार्थ असल्यास ते इतरांना देण्यास संकोच वाटतो.
५९. मी समाधानी आहे.
६०. आमच्या शाळेत/ महाविद्यालयात सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी एकमेकांशी अत्यंत खेळीमेळीने वागतात.
६१. मी माझ्या कुटुंबापासून दूर राहू शकत नाही.
६२. मी अभ्यासासाठी योग्य तो वेळ देऊ शकतो.
६३. मी ठरविलेल्या कामापासून सहजासहजी परावृत्त होत नाही.
६४. नाटक, समूह गायन इ. कार्यक्रमात मी स्वेच्छेने भाग घेतो.
६५. मी परीक्षेला घाबरत नाही.
६६. मला असे वाटते की जेव्हा संकटात असेन तेव्हा माझे तोंड बंद ठेवणे हेच उत्तम होय.
६७. मला वारंवार अपचन होते.

६८. दुष्काळ, भूकंप युद्ध इ. ची मला फारशी भीती वाटत नाही.
६९. शाळेला/महाविद्यालयाला दांडी मारणे मला मुळीच आवडत नाही.
७०. भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये वावरणे मला मुळीच कठीण वाटत नाही.
७१. अत्यंत मानसिक ताणाखाली मी वावरत असतो.
७२. इतर विद्यार्थी मला सारखे चिडवत असतात.
७३. माझे आई वडील मला समजू शकतात.
७४. माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे मला नेहमीच क्षुद्रपणा वाटतो.
७५. शिक्षक माझ्या अभ्यासेतर अडचणीमुद्धा समजावून घेतात.
७६. घरातील सर्व व्यक्तींविषयी मला जिद्दवाळा वाटतो.
७७. जीवनात मी यशस्वी आहे असे मला वाटते.
७८. पुढील शिक्षणासाठी विषय निवडण्यास मला योग्य ती मदत पाहिजे आहे.
७९. माझ्या बहीणभावांशी माझे भांडण होते.
८०. मी जल्पले नसले तर बरे झाले असते असे मला वाटते.
८१. बसेसच्या अनियमितपणामुळे मला शाळेत/महाविद्यालयात जाण्यास फार त्रास होतो.
८२. थोड्या आवाजाने मी झोपेतून जागा होतो.
८३. इतरांपेक्षा मी कनिष्ठ आहे असे मला वाटत नाही.
८४. शाळेतील/महाविद्यालयातील काही बाबतीत मी पुढाकार घेत असतो.
८५. मला बऱ्याच सामाजिक जबाबदाऱ्या आहेत.
८६. मुलांशी/मुलींशी बोलताना मला अवघड वाटत नाही.
८७. मला ग्रंथालयाविषयी पूर्ण माहिती आहे.
८८. मला अंधार, उंच जागा, झुरळे इ. ची अवास्तव भीती वाटत नाही.
८९. माझ्या वर्गातील विद्यार्थी चांगले आहेत.
९०. मी एकाग्र होऊ शकतो.
९१. समारंभातून उठून जाण्यात मला संकोच वाटतो.
९२. एस्. एस्. सी. ज्ञान्यांतरच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची / व्यवसायांची मला माहिती हवी आहे.
९३. मी इतरांशी मोकळेपणाने बोलू शकतो.
९४. कोणता व्यवसाय मला सर्वात योग्य होईल ते मला जाणून घ्यायचे आहे.
९५. माझ्या वस्तू मी नेहमी हरवतो.
९६. सभासमित्यात पुढारीपणाची पुष्कळ कामे मी केली आहेत.
९७. मला नेहमी वाटते की माझे आईवडील माझ्यावर वर्चस्व गाजवतात.
९८. गुप्त रोगांविषयी माहिती मिळवण्यास मी उत्सुक आहे.
९९. मित्रांबरोबर माझे संबंध खेळीमेळीचे व सलोख्याचे आहेत.
१००. लग्न हे एक अनावश्यक ओझे आहे असे मला वाटत नाही.
१०१. शिक्षक माझ्यावर फार टीका करतात अथवा माझ्या चुका काढतात.
१०२. एखादा समारंभ कंटाळवाणा होत असल्यास तो मजेशीर बनवण्याचा मी स्वतः प्रयत्न करतो.

(५)

१०३. मी साधारणपणे नेहमी आनंदी राहतो.
१०४. खेळ अथवा सामने मला आवडत नाहीत.
१०५. नापास होण्याची मला भीती वाटते.
१०६. महाविद्यालय निवडण्याबद्दल मला काही सल्ला हवा आहे.
१०७. मुलाखतीसाठी कशी तयारी करून जावे याविषयी मला माहिती हवी आहे.
१०८. अपवातांची मला भीती वाटत नाही.
१०९. मला श्वासोच्छ्वास करण्यास कधी कधी त्रास होतो.
११०. शेजारची मुले अथवा मुली हिंडण्याफिरण्यासाठी मला बरोबर नेतात.
१११. माझ्या इतर मित्रमंडळीसारखेच माझे घरचे आयुष्य सुखाचे आहे असे मला वाटते.
११२. माझ्या भवितव्याची मला काळजी वाटत नाही.
११३. मित्रांबरोबर मी सामाजिक व राजकीय परिस्थितीबद्दल बोलतो.
११४. माझ्या वर्गातील बहुतेक सर्व विद्यार्थ्यांशी माझे संबंध चांगले आहेत.
११५. मला काळजी करत राहणे थांबवायचे आहे.
११६. प्रमुख म्हणून जबाबदारी घ्यायला मला आवडते.
११७. इतर विद्यार्थ्यांना मी कधी कधी चिडवतो अथवा त्रास देतो.
११८. माझ्या अडचणी मी मोकळेपणाने मित्राजवळ बोलून दाखवितो.
११९. नवीन वातावरणाची मला मुळीच भीती वाटत नाही.
१२०. पाठ्यपुस्तके वारंवार बदलली गेली तरी मला कठीण वाटत नाही.
१२१. माझे वैवाहिक जीवन सुखाचे होईल की नाही या बाबतीत मला काळजी वाटते.
१२२. परीक्षेत प्रश्नांना उत्तरे देण्याची योग्य पद्धत मला जाणून घ्यावयाची आहे.
१२३. सोप्या गोष्टीपेक्षा अवघड गोष्टी करण्यात मला अधिक मौज वाटते.
१२४. माझ्या शाळेत/महाविद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात परस्पर आदराचे संबंध आहेत.
१२५. इतरांशी बोलायला मला आवडते.
१२६. चांगले कपडे नसल्यामुळे मी सामाजिक कार्यक्रमात भाग घेण्याचे टाळतो.
१२७. मी नेहमी मन लावून अभ्यास करतो.
१२८. मला भविष्याविषयी काळजी नाही.
१२९. मला असे वाटते की सध्याच्या विषयांपैकी वरेचसे विषय नोकरीसाठी उपयोगी नाहीत.
१३०. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे मला त्रास सहन करावा लागतो.
१३१. इतरांची मते आणि समजूती मला सहन होत नाहीत.
१३२. भिन्नलिंगी मैत्रीमध्ये विनाकारण बंधने आलेली मला आवडत नाहीत.
१३३. मला खून करावासा वाटतो.
१३४. शिक्षणासाठी आवश्यक त्या सर्व सोयी आमच्या शाळेत/महाविद्यालयात आहेत.
१३५. घरी रेडिओ वापरण्याची मला मोकळीक आहे.
१३६. नेहमीच्या आजारपणामुळे मी अगदी त्रस्त झालो आहे.
१३७. माझे आईवडील संगयी नाहीत.

१३८. वसतिगृहात जागा न मिळाल्यामुळे मला त्रास सहन करावा लागतो.
१३९. माझ्या लैंगिक भावना काबूत ठेवणे मला अवघड वाटत नाही
१४०. माझ्या आईवडिलांच्या प्रकृतीविषयी मला काळजी वाटते.
१४१. माझे शाळेत/महाविद्यालयात बहुधा लक्ष नसते.
१४२. मुलींनी माझ्यावर वर्चस्व गाजवलेले मला आवडत नाही.
१४३. कधी कधी काही कारणाशिवायच मनात भावनांची आंदोलने होत राहतात.
१४४. टॉन्सिल्स किंवा घशाच्या इतर तक्रारी मधून मधून मला त्रास देतात.
१४५. मी लवकर निराशा होत नाही.
१४६. माझ्याविषयी इतर विद्यार्थ्यांच्या मनांत काही गैरसमज आहेत.
१४७. समारंभात साधारणतः मी सर्वांचे लक्ष वेधून घेतो.
१४८. मी फार झटकन निर्णय घेतो.
१४९. माझी पचनक्रिया फार चांगली आहे.
१५०. माझे आईवडील नेहमी गोंधळलेले असतात.
१५१. माझ्यात न्यूनगंड नाही.
१५२. मला ॲप्टिट्यूड टेस्ट द्यायची आहे.
१५३. माझे चुकल्यास मी निःसंकोचपणे खेद प्रकट करतो.
१५४. मित्रामित्रात भांडण झाल्यास मी मध्यस्थीचे प्रयत्न करतो.
१५५. एकटे असताना मला भीती वाटते.
१५६. माझ्या परीक्षांचे निकाल नेहमी समाधानकारक/चांगले लागतात.
१५७. कधी कधी माझ्या मनात चारचौघात न सांगता येण्यासारख्या गोष्टी येतात.
१५८. नवीनच ओळख झालेल्या माणसाबरोबर बोलण्यात पुढाकार घेणे मला आवडते.
१५९. विद्यार्थी-जीवनाचा आनंद पूर्णपणे उपभोगण्यात माझ्या काही अडचणी आहेत.
१६०. घरात खूप कटकट व तक्रारी सतत चालू असतात.
१६१. माझ्यात आत्मविश्वास आहे.
१६२. मला नेहमी गाढ झोप लागते.
१६३. म्हातारपणी आपले कसे होईल याची मला काळजी वाटत नाही.
१६४. मला रक्तदाबाचा विकार (हाय ब्लड प्रेशर) नाही.
१६५. कोणी रस्त्यात ओळखीचे दिसल्यास त्याला भेटण्याचे मी टाळतो.
१६६. काही वेळा मला वरिष्ठांविरुद्ध बंड करावेसे वाटते.
१६७. मी मधूनच त्रास सोडून जात नाही (अगदी अत्यावश्यक कारणाशिवाय).
१६८. माझे बहीणभावांशी मलोल्याचे व प्रेमाचे संबंध आहेत.
१६९. मला फार लवकर रडू येते
१७०. माझे डोके क्वचितच दुखते.
१७१. काही शिक्षक मला आवडत नाहीत.
१७२. मी केलेल्या कामाचे योग्य असे कौतुक होते असे मला वाटते.

(७)

१७३. माझ्या वडिलांच्या व्यवसायाविषयी मला अभिमान वाटतो.
१७४. माझ्या मित्रांना नैतिक पातळी नाही.
१७५. इतरांशी स्पर्धा करताना माझा आत्मविश्वास मी गमावत नाही.
१७६. माझ्या मित्राविषयी मला काळजी वाटते.
१७७. शाळेच्या / महाविद्यालयाच्या बहुतेक सर्वच कार्यक्रमांत मी उत्साहाने भाग घेतो.
१७८. मोठ्या मंडळींना काही विचारावयाचे झाल्यास मी कचरत नाही.
१७९. स्पर्धेत जिंकणे किंवा हरणे हे आलेच.
१८०. मला एक कायमचेच दुखणे किंवा वैगुण्य आहे.
१८१. घराच्या आर्थिक अडचणी मला दुःखी करतात.
१८२. माझ्या शारीरिक व्यंगामुळे माझी प्रगति सुटली आहे असे मला वाटत नाही.
१८३. मला योग्य तो पौष्टिक आहार मिळतो.
१८४. घरातील बाबींविषयी माझे इतरांबरोबर मतभेद होत नाहीत.
१८५. कोणी आपल्यावर आक्रमण करील असे मला क्वचितच वाटते.
१८६. संमेलिणी व्यक्ती मला मित्र म्हणून आवडतात.
१८७. माझी अधिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे माझ्या विद्यार्थी-जीवनात अनेक अडचणी उत्पन्न होत राहतात.
१८८. इतरांसमोर जर मी विचित्र वागलो तर ते मला खूप वेळ लागून राहते.
१८९. मूत्राशयाच्या विकाराचा मला त्रास होतो.
१९०. माझ्याविषयी शिक्षकांच्या मनांत काही गैरसमज आहेत.
१९१. मला घरापासून दूर पळून जावेसे वाटते.
१९२. माझ्या वडिलांची मला भीती वाटत नाही.
१९३. मित्रांबरोबर मी दिलखुलासपणे वावरतो.
१९४. शैक्षणिक वर्ष सुरुळीतपणे पार पडेल किंवा नाही याबद्दल मला फारशी काळजी वाटत नाही.
१९५. मला असे वाटते की मी मंद विद्यार्थी आहे.
१९६. मला नेहमी सर्दी होते.
१९७. माझी उंची कमी असल्याचे मला विशेष वाईट वाटत नाही.
१९८. नाटक, सिनेमा पाहणे मला आवडते.
१९९. कित्येक वेळा मला वाटते की माझे आईवडील मला समजू शकत नाहीत.
२००. माणसांच्या घोळक्यासमोर उभे राहून बोलताना मला संकोचल्यासारखे होते.
२०१. माझ्या प्रकृतीसाठी मला हवा पालटणे आवश्यक आहे.
२०२. शिक्षणात मी खूप प्रगती करीन असा मला आत्मविश्वास आहे.
२०३. माझ्याविहद्ध कोणी कारस्थान करित असल्याचा मला संशय येतो.
२०४. चर्चेत इतरांवर योग्य टीका करताना मला संकोच वाटत नाही.
२०५. माझ्या आईवडिलांशी वाद घालण्याची मला परवानगी नाही.
२०६. वरचेचदा मी प्रसन्न मनःस्थितीत असतो.

२०७. क्वचित मला चक्कर आल्यासारखे वाटते.
२०८. भिन्नलिंगी व्यक्तींशी मला मैत्री करायची आहे.
२०९. माझी मैत्री दीर्घकाळ टिकते.
२१०. मी पुढे शिक्षण घ्यावे की नाही हे मला जाणून घ्यायचे आहे.
२११. माझी घरची परिस्थिती माझ्या व्यक्तित्वाचा विकास करण्यास पुरेशी पोषक आहे.
२१२. आत्महत्येचा विचार कधीही माझ्या मनात आलेला नाही.
२१३. मी चांगला सशक्त आहे.
२१४. मला आवडत असलेल्या मुलीशीच माझा वाङ्निश्चय झाला आहे.
२१५. कोणी माझ्यावर टीका केलेली मला आवडत नाही.
२१६. शाळेत / महाविद्यालयात मी बहुधा मागच्या बाकावर बसतो.
२१७. सभासमारंभात मी सहजपणे भाषण करू शकतो.
२१८. इतरांच्या सुखसमृद्धीचा मला हेवा वाटत नाही.
२१९. सायंकाळी अगदी थकून गेल्यासारखे वाटते.
२२०. माझी कोणाशीही झटकन मैत्री जडते.
२२१. अपयशाची मला भीती वाटत नाही.
२२२. शाळेच्या / महाविद्यालयाच्या वातावरणात मला गुदमरल्यासारखे वाटते.
२२३. मला घरून पळून जावेसे वाटते.
२२४. मी फार निष्काळजी आहे.
२२५. वर्गात बसल्या-बसल्या मी थकून जातो.
२२६. उच्चपदस्थ माणसाशी बोलायची मला भीती वाटत नाही.
२२७. माझ्या मित्रांना शिष्टाचार नाहीत.
२२८. मला कोणताही गंभीर स्वरूपाचा आजार नाही.
२२९. माझ्या भावना लवकर दुखावल्या जातात.
२३०. मला निराळ्या तऱ्हेचे कुटुंब असावे असे वाटते.
२३१. माझ्या सुदृढ आरोग्याविषयी मला मोठा अभिमान वाटतो.
२३२. मला कोणी माझ्या इच्छेविरुद्ध वागायला लावू शकत नाही.
२३३. माझ्या कुटुंबात बरेच मतभेद आहेत.
२३४. मी पटकन शिकू शकत नाही.
२३५. यशस्वी होण्याच्या माझ्या क्षमतेविषयी मला शंका नाही.
२३६. समारंभात अथवा समूहात अगदी निराळ्या प्रकारचे कपडे घालून वावरणे मला मुळीच अवघड वाटत नाही.
२३७. मला भूक चांगलीच लागते.
२३८. मला जरा जास्त आक्रमक व्हायचे आहे.
२३९. माझ्या घरी वाचनाची काही सोय नाही.
२४०. मला सामाजिक बंधने आवडत नाहीत.

(९)

२४१. मला नोकरी करायला आवडत नाही.
२४२. माझ्या आईवडीलांनी मला सिनेमाला किंवा नाटकाला जायची परवानगी दिली तर माझे आजी-आजोबा आड येत नाहीत.
२४३. माझ नशीब एकंदरीत चांगले आहे असे मला वाटते.
२४४. वडील नसल्याचे मला दुःख होते.
२४५. मला माझ्या शाळेतील/महाविद्यालयातील शैक्षणिक कार्यक्रम आवडतात.
२४६. माझ्या व्यक्तिगत भावना मी इतरांसमोर नेहमी प्रगट करतो.
२४७. चर्चेत हरल्यास पुन्हा चर्चेत भाग घेऊ नये असे मला वाटते.
२४८. मला मधून मधून जुलाब होतात.
२४९. माझ्या प्रकृतीकडे मला फारसे लक्ष द्यावे लागत नाही.
२५०. शिक्षक शिकवीत असताना माझे लक्ष इतरत्र असते.
२५१. विचार करीत असताना असंबद्ध अशा कल्पना अडथळे आणतात.
२५२. संभाषण करताना योग्य शब्द न सापडल्यामुळे अडखळण्याचे प्रसंग माझ्यावर नेहमी येतात.
२५३. कधी कधी असे होते की माझे वडील माझ्या निर्णयाशी सहमत होत नाहीत, पण माझी आई मात्र होते.
२५४. एखादा विचार नको असताना उगीचच डोक्यात घोळत राहतो.
२५५. आमच्या संस्थेत शिक्षक विद्यार्थ्यांशी फार प्रेमाने वागतात.
२५६. मला वायूचा (गॅसचा) विकार आहे.
२५७. कधी कधी अगदी असहायतेची भावना उद्भवते.
२५८. माझे आईवडील माझ्या उपक्रमांशी सहमत होत नाहीत.
२५९. समूहातून उठून जाण्याची परवानगी मागताना मला अवघड वाटते.
२६०. मी लवकर निराश होत नाही.
२६१. माझे मन सतत भटकत असते.
२६२. माझे आईवडील नेहमी आजारी असतात.
२६३. पायांच्या घोट्याच्या सुजेचे दुखणे मला त्रास देते.
२६४. दुसऱ्यांच्या टीकेची मला भीती वाटत नाही.
२६५. मला कधी कधी असे वाटते की शिक्षक काही तरी खोटे, निरूपयोगी अथवा न समजण्यासारखे शिकवीत आहेत.
२६६. सभा, निदर्शने, वगैरेमध्ये मी प्रामुख्याने भाग घेतो.
२६७. माझी दृष्टी चांगली आहे.
२६८. निराळ्या स्वभावाच्या मित्रांवरही माझे चटकन जमते.
२६९. माझा आवाज बरा आहे.
२७०. महाविद्यालयाच्या खर्चापायी मला कर्ज काढावे लागते आहे.
२७१. आमच्या घरात भांडणे क्वचितच होतात.
२७२. इतरांविषयी मला सहानुभूती वाटते.

२७३. काही शब्द मला नीट उच्चारता येत नाहीत.
२७४. माझ्या आईवडिलांचे माझ्यावर प्रेम आहे.
२७५. माझ्या क्षमतेची जेव्हा चाचणी घेतली जाते तेव्हा मी अधिक जागरूक वनतो.
२७६. माझ्या शाळेत/महाविद्यालयात शिस्त बरोबर नाही असे वाटते.
२७७. लोक कुजबूज करतात तेव्हा मला वाटते की ते माझ्याबद्दल बोलत आहेत.
२७८. माझी स्मरणशक्ती चांगली आहे.
२७९. मी परीक्षेच्या अथवा स्पर्धेच्या वेळी घाबरत वनतो.
२८०. लैंगिकदृष्ट्या माझी पूर्णपण वाढ झालेली आहे असे मला वाटते.
२८१. सामाजिक कार्यामध्ये मी आवडीने भाग घेतो.
२८२. वेगवेगळ्या तऱ्हेच्या उपभोगांची मला माहिती नाही.
२८३. सध्याची शिक्षणपद्धती मला एकंदरीत आवडते.
२८४. माझ्या अभ्यासाच्या बाबतीत माझे आईवडील अनावश्यक वाद घालीत नाही.
२८५. जाड माणसे मला आवडत नाहीत.
२८६. घरी कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत.
२८७. सकाळी उठल्यावर मला अगदी ताजेतवाने वाटते.
२८८. लांबून यावे लागत असल्यामुळे सकाळच्या लेक्चर्सना वसणे मला फार कठीण जाते.
२८९. सामाजिक कार्यक्रमात अग्रभागी राहणे मला आवडते.
२९०. कित्येक वेळा मला वाटते की मी विरुद्धांसाठी असतो तर बरे झाले असते.
२९१. मी साधारणपणे नेहमी उत्साही असतो.
२९२. कोणीच माझ्यावर प्रेम करीत नाही असे मला वाटते.
२९३. मी शाळेत/महाविद्यालयात तासास सहसा गैरहजर राहात नाही.
२९४. मला बऱ्याच वेळा मळमळल्यासारखे होते.
२९५. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या घरी लग्न अथवा इतर समारंभात कामे करण्याची मला आवड आहे.
२९६. ठरविलेले काम पार पाडू शकलो नाही तर मला नेहमी वाईट वाटते.
२९७. मला एकटे राहायला आवडते.
२९८. वेगवेगळ्या व्यवसायांसाठी लागणाऱ्या विशेष प्रशिक्षणाविषयी मला माहिती हवी आहे.
२९९. माझ्या राहत्या घरी मला हवे असलेले सामाजिक वातावरण व स्वातंत्र्य मिळते.
३००. लहानसहान गोष्टीत मी नेहमी भांडतो.
३०१. पदवी परीक्षेला पैशाअभावी वसता येईल की नाही अशी काळजी मला नाही.
३०२. माझ्या घरची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे.
३०३. इतरांविषयीच्या माझ्या भावना काहीशा अनिश्चित प्रकारच्या आहेत.
३०४. नवीनच ओळख झालेल्या माणसाबरोबर बोलत राहणे मला जमत नाही.
३०५. माझ्या खाण्या-पिण्याच्या, झोपेच्या, अभ्यासाच्या सवयी नियमित आहेत.
३०६. आजूबाजूच्या लोकांमध्ये चाललेल्या संभाषणात मी मोकळेपणाने भाग घेऊ शकतो.
३०७. माझ्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी मला अधिक पैशाची जरूरी आहे.

३०८. माझे विचार लोक पारखू शकतात की नाही याबद्दल मला काळजी वाटते.
३०९. माझे आईवडील मला सिनेमाला जाऊ देतात.
३१०. परीक्षेची मला काळजी वाटते.
३११. विशिष्ट परिस्थितीमध्ये कसे वागावे ते माझे मला कळते.
३१२. मला हृदयाचे दुखणे आहे.
३१३. फावल्यावेळी मी सामाजिक कार्य करतो.
३१४. रात्री मला गाढ झोप लागते.
३१५. अभ्यास करण्याच्या माझ्या पद्धती योग्य आहेत असे मला वाटते.
३१६. आईवडील माझ्याकडे दुर्लक्ष करीत नाहीत.
३१७. खूप वेळा मला उदासीन वाटते.
३१८. मी पूर्णपणे बरा आहे असे मला वाटते.
३१९. धार्मिक अथवा जातीय पूर्वग्रह ठेवणे मला आवडत नाही.
३२०. मला फॅशनेबल माणसे आवडतात.
३२१. मी शाळा/महाविद्यालयामधील काही जबाबदारीची कामे करीत असतो.
३२२. मला माझ्या नातेवाईकांबरोबर राहावे लागते.
३२३. मी निरुपयोगी आहे असे मला वाटत नाही.
३२४. उंची व वय यांना योग्य असे माझे वजन आहे.
३२५. मी वारंवार मित्र बदलतो.
३२६. प्रेम, प्रणय आणि लग्न यांची मला भीती वाटते.
३२७. मोठे मित्रवर्तुळ असूनही ते माझ्या अभ्यासाच्या आड येत नाही.
३२८. आईवडिल जुन्या मताचे असले तरी माझी मते मांडण्यास व त्याप्रमाणे वागण्यास मला स्वातंत्र्य आहे.
३२९. मला कोणीच समजू शकत नाही असे दिसते.
३३०. माझी प्रकृती मला एकूण समाधानकारक वाटते.
३३१. सभासमारंभात इतरांची ओळख करून देण्याचे प्रसंग मी टाळतो.
३३२. मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असे मला वाटते.
३३३. माझे शाळे- / महाविद्यालया-मधील गुण (मार्क) समाधानकारक आहेत असे मला वाटते.
३३४. माझ्या आईवडिलांच्या भवितव्याविषयी मला काळजी वाटत नाही.
३३५. माझा जास्तीत जास्त वेळ लैंगिक विषयावर विचार करण्यात जातो.
३३६. सामाजिक कार्यक्रमात मी पुढाकार घेतो.
३३७. घरी पाहिजे तितके स्वातंत्र्य मला मिळत नाही असे मला वाटते.
३३८. कोणीतरी माझ्यावर हल्ला करणार आहे अशी मला भीती वाटते.
३३९. मला लेक्चर्स समजू शकत नाहीत.
३४०. तयारी न करता चर्चेत भाग घ्यावा लागला तर मी घाबरतो.
३४१. माझ्या कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाल्यामुळे घरात विस्कळीतपणा आला आहे.
३४२. फार क्षुल्लक गोष्टीबाबत काळजी अथवा शोक करीत बसणे माझ्या स्वभावात नाही.

३४३. माझे काही शिक्षक पक्षपाती आहेत
 ३४४. एखाद्या समूहाला मी तोंड देऊ शकत नाही.
 ३४५. आईवडिलांची मला भीती वाटत नाही.
 ३४६. कष्टमय, दुःखी, बालपणाच्या मला अजून आठवणी येतात.
 ३४७. बौद्धिक कामात मी पूर्णपणे बुडून गेलो आहे.
 ३४८. इतर मित्रांची, भावाबहिणींची उदाहरणे देऊन माझे आईवडील माझ्या वागणुकीवर टीका करीत नाहीत.
 ३४९. माझ्या हातून झालेल्या गोष्टीबद्दल बऱ्याच वेळा पश्चात्ताप करण्याची पाळी येते.
 ३५०. मला दम्याचा त्रास कधी कधी होतो.
 ३५१. काही विषय मला अजिबात आवडत नाहीत.
 ३५२. इतरांशी बोलायला मला आवडते.
 ३५३. फावल्या वेळात शिक्षकांबरोबर काही महत्त्वाच्या मुद्यांवर मी चर्चा करतो.
 ३५४. मला समाजात प्रसिद्ध व्हायचे आहे.
 ३५५. आजूबाजूला लोक असूनमुद्धा मला एकटे एकटे वाटते.
 ३५६. वर्गात विचारलेल्या प्रश्नाचे तोंडी उत्तर देताना मी वद्दुधा अडवळतो.
 ३५७. मला नेहमी असे वाटते की माझ्या भावंडांना व मला पाहिजे ते सगळे काही मिळते.
 ३५८. दर काही दिवसांनी मला भीतिदायक स्वप्ने पडतात.
 ३५९. मी सर्व प्रकारचे खेळ खेळतो.
 ३६०. शिक्षकांनी सांगितलेला गृहपाठ मी नियमितपणे करतो.
 ३६१. माझे आईवडील अतिशय कर्मठ आहेत.
 ३६२. स्वातंत्र्य न मिळाल्याने मला त्रास सहन करावा लागतो.
 ३६३. हरण्याच्या भीतीने मी स्पष्टतेत भाग घेत नाही.
 ३६४. मला माझी शाळा / माझे महाविद्यालय आवडते.
 ३६५. घरातील व्यक्तींच्या विचित्र सवयींमुळे मला त्रास होतो.
 ३६६. मी दयनीय आहे असे मला वाटते.
 ३६७. माझ्या घरात खूप भांडणतंटे चालतात.
 ३६८. मला अभ्यासेतर उपक्रमांची माहिती हवी आहे.
 ३६९. मी नापास झालो की माझे आईवडील काळजी करतात.
 ३७०. माझे मित्र माझ्याशी सर्वप्रकारचे सहकार्य करण्यास सदैव तयार असतात.
 ३७१. आपल्याला अपघात होईल असे मला वारंवार वाटते.
 ३७२. माझ्या घरचे वातावरण शांत व समाधानी असते.
 ३७३. माझ्या महत्त्वाकांक्षा जरी फार मोठ्या असल्या तरी मला अभ्यासात फारसा रस नाही.
 ३७४. मी नेहमी उत्साही व प्रसन्न असतो.
 ३७५. अगदी निरुपद्रवी गोष्टींचीमुद्धा मला कधी कधी भीती वाटते.



B+

(*****)

Accredited by NAAC

SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR-416 004, MAHARASHTRA

PHONE : EPABX-2609000 □ GRAM : UNISHIVAJI

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर-४१६ ००४, महाराष्ट्र

दूरध्वनी : (ईपीएबीएक्स) 2609000

□ तार : युनिशिवाजी □ फॅक्स : 0091-231-269 533 व 0091-231-2692333

Registrar's Office Fax - 0091-231-2692333

C. O. E. Office Fax - 0091-231-2690655

Ref. No.

संदर्भ क्र.

SU/PG/EDU/

Date:

दिनांक

Date:

To

Dear Sir/Madam,

Shri/Smt. Kumbhar Shubhangi Vasanis doing his/her M. Phil. course during the year 2007 -2009 in this department as a part of the course he/she is required to undertake a research project and submit a thesis to the University. As he /she have chosen the topic To study the relationship among self-concept, achievement & adjustment of B.Ed. student teacher of science-maths methodology for her thesis, he/she has to collect the required data from your institute.

I shall be obliged if you co-operate with him/her and permit her to collect the data. I assure you that the data collected will be kept confidential and used for the purpose of research only.

Thanking you,

P. Putankar
 (P. S. Putankar)

Guide

Lecturer
 Department of Education
 Shivaji University, Kolhapur

Yours faithfully,

Padma
 Head

Department of Education

Head

Department of Education,
 Shivaji University, Kolhapur.



Govt. of Maharashtra

SHRI MAHARANI TARABAI GOVT. COLLEGE OF EDUCATION, KOLHAPUR.
NAAC B +

Dr. R. B. Manekar
Principal

Email ID: smtcollege.1997@redifmail.com

Fax No. : (0231) 2524598

Tel : Office S: (0231) 2524598, 2535043

Res : 2520239

Outward No: SMT/ 298

Date: 06 /04/2010

CERTIFICATE

This is to Certify that Miss Kumbhar Shubhangi Vasant, has personally collected the data required for her M.Phil research work from S.M.T. Govt. College of Education, Kolhapur. This data is true as per my knowledge.

Yours faithfully,

(Dr. Manekar R. B.)

PRINCIPAL

S. M. T. College of Education,
Kolhapur.



“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार”
- शिक्षणमहर्षि प. पू. डॉ. बापूजी साळुंखे

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित

महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगांव

(स्थापना : १९८४)

तासगांव ४१६ ३१२ ता. तासगांव, जि. सांगली ०२४०४०२ (०२३४६)

मा.आमदार आर.आर.(आबा)पाटील,
अध्यक्ष

शिक्षणमहर्षि प.पू. डॉ. बापूजी साळुंखे
बी.ए.बी.टी. डी.लिट
संकल्पक-संस्थापक

डॉ. डी. बी. शिंदे
एम.ए., एम.एड., एम.फिल., पी.एच.डी.
प्र. प्राचार्य

जावक क्र. /मशिम/ ५८३/२००९-१०

दिनांक : २/१/१०

C e r t i f i c a t e

This is to Certify that

Miss Kumbhar Shubhangi Vasant she
personally collected data required
for M.Phil Research. This data is
true as per my Knowledge.



Place:- TASGAON

Date :- 02/01/2010

(Dr D-B Shinde)
I/C PRINCIPAL,
Mahila Shikshanshastra
Mahavidyalaya, Tasgaon
Dist.Sangli. (416 312)

144

"Dnyan Seva Tyag"

Shri Mouni Vidyapeeth, Gargoti.

HARYA JAWADEKAR COLLEGE OF EDUCATION

Muralidhar Nagar, Gargoti, Dist. Kolhapur. (Maharashtra) Pin.- 416209

Accredited B ++ by NAAC

IDENT

Satej Alias Bunty D. Patil M.L.A.

(O) 2653288, 2653289, 2653290

MAN

Ashish Anilpant Korgaonkar

(O) 2653649, (R) 2651603

M.B.A.

CTOR2

D. Chougule M.S.W.

0605, 220113, (M): 9423280090



PRINCIPAL

Dr. R. D. Belekar

M.A., M.Ed., M.Phil., Ph.D. (Education)

☎ : (02324) (O) 220079, 220073, (R) 220041, 220071

(M) 9421110279

Fax : (02324) 220654

Website : www.ajcegargoti.info

E-mail : ajce_gargoti@rediffmail.com

President : Late Dr. V. T. Patil

Founder Innovator : Padmabhooshan. Late Dr. J. P. Naik

: A. J. C. E. / y


Date : 06/04/2000

Certificate

This is to certify that Miss
Subhangi Vasant Kumbhar she personally
collected data required for M. Phil
Research. This data is true as per
my knowledge.

place : Gargoti

date : 06/04/10


PRINCIPAL
Acharya Jawadekar College of Education
Gargoti, Dist. Kolhapur 416 209

BARR. BEJASAMBHAWI JAWADEKAR LIBRARY
SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR.



॥ श्री ॥
॥ ज्ञान लब्ध्वा परंशान्ति ॥

निर्नाईदेवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

श्री. शिवाजीराव देशमुख शिक्षणशास्त्र(बी.एड.) महाविद्यालय
शिराळा. ता.शिराळा, जि.सांगली.

Code No. APOW-2934 / 123388

(02345) 272211

संदर्भ क्र.: 204/2009-10

दिनांक: 25/03/2010

प्रति,

मा. प्रा. कुंभार एस. व्ही.
डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन,
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.

विषय- एम. फील. संशोधनाची माहिती संकलन केलेबाबत...

महोदय,

प्रा. कुंभार एस. व्ही. यांनी श्री. शिवाजीराव देशमुख शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शिराळा येथे आपल्या एम. फील. च्या संशोधन समस्ये संदर्भात बी.एड. प्रशिक्षणार्थीच्या कडून प्रश्नावली व त्यांचे अभ्यापन पध्दतीचे गुणांकनासंदर्भात माहितीने संकलन केल्याबद्दल हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

कळावे,

शिवाजीराव

Shri Shivajirao Deshmukh
College of Education, Shirala
Tal. Shirala, Dist. Sangli.



Dr. D. Y. Patil Pratishthan's

Dr. D. Y. PATIL COLLEGE OF EDUCATION

501/ 'E' Ward, Dr. D.Y. Patil Hospital Campus, Kadamwadi, Kolhapur- 416 003,
Ph.: (0231) 6511794


Outward No.: DYPCEP/946/2010 ,

Date : 07/04/10

CERTIFICATE

This is to Certify that...

Miss Kumbhar Shubhaangi Vasant she
personally collected data required for M.Phil
Research. This data is true as per my
knowledge.


In Principal,
Dr. D. Y. Patil College of Education
Kadamwadi, Kolhapur



Dr. D. Y. Patil Pratishthan's
Dr. D. Y. Patil College of Education, Gargoti.

Tal. Bhudargad, Dist. Kolhapur. 416 209

Phone No. (02324) 221901

E mail - dyppbedgrt@rediffmail.com

Fax No. (02324) 221901

Website - www.dyppedugargoti.info

Dr. A. J. Yadav

M.Sc., M.A., M.Ed., M.Phil., Ph.D.

Principal

Shri. Sanjay D. Patil

Vice-President

Padmashree Dr. D. Y. Patil

Founder-President

No. : D.Y.P./ B.Ed/ 270

Date : 6 1 4 12008

प्रमाणपत्र

असे प्रमाणपत्र देण्यात येते की, कु. कुंभार शुभांगी वसंत यांनी त्यांच्या To Study the relationship among Self-concept, achievement & adjustment of B. Ed. Student Teacher of Science-Maths methodology या विषयासाठी आवश्यक असणारी माहिती प्रत्यक्ष उपस्थित राहून संकलित केली.

AJYada

प्राचार्य

डॉ. डी. दाय. पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालय
 गारगोटी, जि. कोल्हापूर.